

- ३) विहित वयोमर्यादेतील शासकीय, निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज त्यांचे कार्यालय प्रमुखांच्या परवानगीने विहित मार्गाने विहित मुदतीत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन भरावे व अशा परवानगीची प्रत उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे व त्याबाबची कागदपत्रे छाननीच्या वेळी सादर करावी.

❖ **परिक्षेचे स्वरूप :- ऑनलाईन परिक्षा.**

अ.क्र.	विषय	भाषा	प्रश्नसंख्या	गुण
१)	स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम	इंग्रजी	एकुण ७० प्रश्न	१४० (प्रति प्रश्न ०२ गुण)
२)	सामान्य ज्ञान - (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी)	मराठी व इंग्रजी	एकुण ३० प्रश्न	६० (प्रति प्रश्न ०२ गुण)
	एकुण		एकुण १०० प्रश्न	२०० (प्रति प्रश्न ०२ गुण)

❖ **ऑन लाईन परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व कार्यक्रम :-**

१. ऑनलाईन परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरूपाची असेल. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडावा. (निगेटिव्ह) नकारात्मक गुणपध्दत (मार्क सिस्टिम) अवलंबिण्यात येईल. तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधुन वजा करण्यात येतील. तथापि, चुकीच्या उत्तरामागे गुण वजा करण्याबाबतच्या तरतूदी संदर्भात संबंधित परिक्षेच्या प्रवेशपत्रावरील तरतूदीचे अवलोकन व्हावे.
२. जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट ब अराजपत्रित या पदाची ऑनलाईन परिक्षा पदासंबंधीचे तांत्रिक ज्ञान, इंग्रजी, मराठी, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि बुद्धीमत्ता चाचणी यावर आधारीत असेल.

❖ **अभ्यासक्रम:-**

	अभ्यासक्रम
	Section name - <b>Civil Engineering (Diploma Level)</b>

	Building Construction & Materials, Applied Mechanics, Strength of materials, Theory of structures, Concrete Technology, Design of reinforced concrete and steel structures, Construction Planning and Management, Surveying, Estimating, Costing and Valuation, Irrigation Engineering, Hydraulics, Geo-technical Engineering, Transportation & Highway Engineering, Environmental Engineering, Soil & water conservation structures and techniques.
	<b>Note :- Syllabus Depth are Diploma in Civil Engineering Level.</b>
	<b>Section name - General Knowledge</b>
a)	<b>English</b> - Similar Word, Opposite Word, Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
b)	<b>मराठी</b> - समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे.
c)	<b>सामान्य ज्ञान</b> - चालू घडामोडी (जागतिक तसेच भारतातील), इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा, महाराष्ट्राचा भुगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राजव्यवस्था तसेच पर्यावरण.
d)	<b>बुद्धिमापन चाचणी ( Reasoning Test)</b> - उमेदवार किती लवकर व अचुकपणे विचार करून शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न.

❖ परिक्षा शुल्क :-

अ.क्र.	पदनाम /संवर्ग	खुला प्रवर्ग	राखीव प्रवर्ग
१.	जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट ब (अराजपत्रित)	रक्कम रुपये ३००/-	रक्कम रुपये १५०/-

१) उमेदवार आपापल्या सोईनुसार भरणा करू शकतात. भरणा करण्याकरीता फक्त ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत.

:- उमेदवार क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / भीम युपीआय / इंटरनेट बँकिंग द्वारे.

२) उमेदवाराला वीज पुरवठा किंवा इंटरनेट सेवा खंडीत झाल्यामुळे शुल्क भरणा करता आला नाही तर पुन्हा लॉगिन करून शुल्क भरणा प्रक्रीया पुर्ण करावी.

३) शुल्क भरणा झाल्यावर उमेदवाराला “ भरणा यशस्वी” म्हणून संदेश मिळेल आणि झालेल्या व्यवहाराची सविस्तर माहिती अर्जामध्ये आपोआप अंतर्भूत होईल.